



FCL:SEC:SE:NSP:23: 16

10th February, 2023

Corporate	Relations	The Manager	Mr Tom Schmit
Department		Listing Department	Luxembourg Stock Exchange
BSE Limited		National Stock Exchange of	PO Box 165
1st Floor, New Tr	ading Ring	India Ltd	L-2011 Luxembourg
Rotunda Building		'Exchange Plaza', C-1, Block G,	Grand-Duchy of Luxembourg
Dalal Street, Fort		Bandra – Kurla Complex,	EUROPE
Mumbai – 400 001	l	Bandra (E), Mumbai – 400 051	
Scrip Code: 50014	4	Scrip Code: FINCABLES	

Sub: Newspapers cutting of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the quarter ended 31st December, 2022.

Dear Sirs,

Pursuant to Regulation 47(3) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find attached copy of newspapers cutting of Standalone and Consolidated Unaudited Financial Results of the Company for the period ended 31st December, 2022 published on 10th February, 2023 in all editions of "Financial Express" (English newspaper) and "Loksatta" Pune edition (Marathi newspaper).

Kindly arrange to take the aforesaid on your records.

Thanking you,

For FINOLEX CABLES LIMITED

Kamlesh M Shinde

Assistant Company Secretary

& Compliance Officer

Regd. Office: 26-27, Mumbai-Pune Road, Pimpri, Pune - 411 018. India. Tel.: 91-20-27475963.

Fax: 020-27470344, 27472239, Website: www.finolex.com Email: sales@finolex.com

CIN No.: L31300MH1967PLC016531

Finolex gets people together



HINDCON CHEMICALS LIMITED

CIN :- L24117WB1998PLC087800 Registered Office: - 62B, Braunfeld Row, 1st Floor, Kolkata – 700 027 Email id :- contactus@hindcon.com , Website :- www.hindcon.com

EXTRACT OF UNAUDITED CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

SI No.	Particulars	Quarter Ended 31.12.2022 Unaudited	Year to date as on 31.12.2022 Unaudited	Corresponding 3 months ended in the previous year 31.12.2021 Unaudited
1	Total Income from Operations	2,690.88	6,725.94	1,698.51
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/ or Extra-ordinary items #)	195.29	417.60	163.42
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extra-ordinary items #)	195.29	417.60	163.42
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/ or Extra-ordinary items#)	141.23	299.18	106.45
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after Tax)]	138.31	293.75	127.89
6	Equity Share Capital	767.20	767.20	767.20
7	Reserves (excluding Revaluation Reserve) as shown in the Audited Balance Sheet of the previous year			12-
8	Earning Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations) **-	157.4550m	000000000	097544
	Basic	1.84	3.90	1.39
	Diluted	1.84	3.90	1.39

#The Company does not have Exceptional and Extra-ordinary items.

SI	Particulars	Quarter	Quarter Ended		
No.		Dec-22 Un-Audited	Dec-22 Audited	in the previous year Dec-21 Un-Audited	
1	Total Income From Operations	2,294.41	6,324.00	1,692.04	
2	Profit Before Tax from Continuing Operation	187.56	406.08	157.69	
3	Profit After Tax from Continuing Operation	135.68	296.00	112.90	

- The above is an extract of the Unaudited Financial Results for guarter ended on 31st December, 2022, filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly and unaudited Financial Results is available on the website of NSE (www.nseindia.com) CSE (www.cse-india.com) and on the Company's website (www.hindcon.com).
- The above results were reviewed by the Audit Committee, approved by the Board at its respective meeting held on 9th February, 2023.
- The Company has prepared the Consolidated Financial Statement on annual basis and the Consolidated financial figures include the figures of Company's Subsidiary, M/s Hindcon Solutions Private Limited.
- The Company does not have Exceptional and Extraordinary items.

For and on behalf of the Board Hindcon Chemicals Limited (Sanjay Goenka) Chairman & Managing Director

Place: Kolkata Date: February 9, 2023



Particulars

Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- each)

Earnings per Share (of Rs. 2/- each) (Not Annualised)

(a) Basic (in Rs.) / Share (Not Annualised for quarters)

(b) Diluted (in Rs.) / Share (Not Annualised for quarters)

Total Income from Operations

Total Comprehensive Income

Net Profit Before Tax

Net Profit After Tax





Finolex Cables Limited





Statement of Standalone & Consolidated Financial results of Finolex Cables Limited for the guarter and

nine months ended 31st December, 2022 Prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind AS)

Quarter Ended

31-Dec-22

Unaudited

1,183.29

162.94

134.87

138.28

30.59

8.82

8.82

Standalone

31-Dec-21

Unaudited

991.54

117.15

95.20

84.51

30.59

6.23

6.23



FINANCIAL EXPRESS

UNIMODE OVERSEAS LIMITED Registered Office: - 304A/10178, Illrd Floor, Ravinder Plaza, Abdul Aziz Road, Karol Bagh, New Delhi 110005 Tel No: +91-11-43685156, Email id: unimodeoverseaslimited@gmail.com

Recommendations of the Committee of Independent Directors (IDC) on the Open Offer to the

Shareholders of Unimode Overseas Limited under Regulation 26(7) of SEBI (Substantial Acquisition

	, 2011 (SEBI SAST Regulations), as amended till date
Date	09.02.2023
Name of the Target Company (TC)	Unimode Overseas Limited
Details of the Offer pertaining to TC	Open Offer made by Acquirers namely Mr. Rajiv Gupta resident of C-73, Shivaji Park Delhi, Punjabi Bagh Delhi-110026 Mr. Kanhiya Gupta resident of C-73, Shivaji Park Delhi, Punjabi Bagh Delhi-110026 and Mr. Haldher Gupta resident of C-73, Shivaji Park Delhi, Punjabi Bagh Delhi-110026 to acquire up to 1,30,273 equity shares ("Offer Shares"), representing 26.00% of the paid up share capital of Unimode Overseas Limited. (Target Company).
	Offer Price: Rupees 25/- (Rupees Twenty Five Only) per equity share as mentioned in the Letter of Offer filed with SEBI.
Name of the Acquirers	Mr. Rajiv Gupta, Mr. Kanhiya Gupta and Mr. Haldher Gupta.
Name of the Manager to the Offer	D & A Financial Services (P) Ltd SEBI Registration No.: INM000011484
Members of the Committee of Independent Directors	(a) Ms. Shriya (b) Mr. Rakesh Wadhawan

IDC Member's relationship with the TC (Director, Members of the Committee do not have any relationship or interest in the Company Equity shares owned, any other contract/ except to the extent of the sitting fees paid and the reimbursement of expenses by relationship), if any the company in their capacity as Directors. Members of the Committee do not hold any shares or securities in the Target Company. Trading in Equity Shares/other securities of the TC by IDC Members IDC Member's relationship with the Acquirers/PAC No relationship exists between the members of the IDC and the Acquirers. Trading in equity shares/other securities of the Not Applicable Acquirer/PAC by IDC Members Recommendation on the Open Offer, as to whether IDC members believe that the Open Offer made to the shareholders of Unimode the offer is fair and reasonable Overseas Limited is fair and reasonable. Summary of reasons for recommendation In forming the aforesaid opinion/recommendations the IDC has considered the following: 1. Offer Price is higher than the price as arrived by taking into account valuation parameters and such other parameters as are customary for valuation of shares

Any other matter(s) to be highlighted 'To the best of our knowledge and belief, after making proper enquiry, the information contained in or accompanying this statement is, in all material respects, true and correct and not misleading, whether by omission of any information or otherwise and includes all the information required to be disclosed by the Committee of Independent Directors of Unimode Overseas Limited under the SEBI (SAST) Regulations, 2011.

For **UNIMODE OVERSEAS LIMITED**

Sr.

No.

Sd/-(Rakesh Wadhawan) **Chairman of Committee**

(Shriya) Member

of such companies, which comes to Rupees 22.52/- per share.

Regulations, and hence appear to be fair and reasonable.

The Open Offer by the Acquirer (s) are being made at the highest price amongst the

selective criteria and is in line with the Regulations prescribed under the SEBI (SAST)

A Friendly

DUROPLY INDUSTRIES LIMITED Regd. Off.: 9 Parsee Church Street, Kolkata - 700001 Phone No: (033) 2265 2274

E-mail: corp@duroply.com; Website: www.duroply.in CIN: L20211WB1957PLC023493 EXTRACT FOR STATEMENT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER 2022

-		_					in lakhs
	PARTICULARS	Qu	arter En	ded	Nine M End	Year Ended	
		31.12.2022	30.9.2022	31.12.2021	31.12.2022	31.12.2021	31-3-2022
		(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Un-audited)	(Audited)
1.	Total Income from operation	7196.21	7565.58	5525.78	21902.02	13708.52	19307.06
2.	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities before tax	101.93	187.70	1.21	445.13	(459.49)	(451.98)
3.	Net Profit/ (Loss) from Ordinary Activities after tax	71.67	118.99	77.19	296.76	(271.68)	(630.97)
4.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/(Loss) for the period and other Comprehensive Income (after tax)]	68.67	115.99	71.31	287.76	(289.18)	(621.43)
5.	Equity Share Capital (Face value of ₹ 10/- per Share)	749.76	749.76	646.36	749.76	646.36	646.36
6.	Earnings per share (of ₹ 10 each) (for continuing and discontinued operations) (not annualised) [in ₹]						
	Basic	0.89	1.76	1.19	4.29	(4.21)	(9.77)
-	Diluted	0.84	1.73	1.19	4.21	(4.21)	(9.77)

The above is an extract of the detailed format of Quarterly / Nine Months Financia Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the

The above results have been reviewed by the Audit Committee and subsequently approved by the Board of Directors at their respective meetings held on The financial results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 - Interim Financial

Quarterly/ Nine Months Financial Results are available on the Stock Exchange website

www.bseindia.com and on Company's website www.duroply.in

Reporting, notified under Section 133 of the Companies Act, 2013 read with Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015, as amended from time to time, and other accounting principles generally accepted in India. As the Company has single reportable segment for the Nine Months ended

31st December 2022, the segment wise disclosure requirment of IND AS 108 on operating segment is not applicable to it. Issue of Equity Shares and Warrants through Preferential allotment :

During the guarter ended 30th September 2022, the company made following preferential allotment on 2nd September 2022. a. 10,33,968 equity shares, having face value of ₹10/- each, at a price of ₹126 per

Equity Share at a premium of ₹116 per Equity Share aggregating to ₹1302.80 b. 11,91,032 warrants, each carrying a right to subscribe to 1 (One) Equity Share of ₹10 each at an issue price of ₹126 per warrant aggregating to ₹1500,70 Lakhs,

upon receipt of 25% of issue price (i,e ₹ 31.50 per warrant) as warrant subscription money. Balance 75% of the issue price (i,e ₹ 94.50 per warrant) shall be payable at any time within 18 months in one or more tranches from the date of allotmen of the warrants i,e 2nd September 2022. The amount received against warrants shall be adjusted/ set off against the issue price for the resultant equity share. c. The company on 2nd September 2022 received a total amount aggregating to

₹1677.97 Lakhs, which includes Equity Shares subscription of amounting to ₹1302.80 Lakhs and 25% of the warrant subscription money amounting to ₹ 375.18 Lakhs

The corresponding Nine Months and quarter of last year is not comparable as it include figures of tea division which the company had sold last year. Previous period's figures have been reclassified/regrouped/restated, wherever

By Order of the Board

SUDEEP CHITLANGIA Place : Kolkata Managing Director DIN 00093908 Date: 9th February, 2023

"IMPORTANT"

Details of Independent Advisors, if any

Date : 09.02.2023 Place: New Delhi

Registered Office: 26-27, Mumbai-Pune Road,

Tel: (91) (20) 27506200 | Fax: (91) (20) 27472239

Website: http://www.finolex.com | Email: sales@finolex.com

Pimpri, Pune 411 018 (India)

Nine Months

Ended

31-Dec-22

Unaudited

3,413.10

472.50

367.16

383.63

30.59

24.01

24.01

CIN: L31300MH1967PLC016531

copy, it is not possible to verify its contents. The Indian Express (P) Limited cannot be held responsible for such contents, nor for any loss or damage incurred as a result of transactions with companies, associations or individuals advertising in its newspapers or Publications. We therefore recommend that readers make necessary inquiries before sending any monies or entering into any agreements with advertisers or otherwise acting on an advertisement in any manner

Consolidated

31-Dec-21

Unaudited

991.54

179.36

143.00

132.13

30.59

9.35

9.35

Quarter Ended

31-Dec-22

Unaudited

1,183.29

188.87

154.31

157.61

30.59

10.09

10.09

Regd. Office: Mumbai-Pune Road, Akurdi, Pune - 411 035, INDIA. EXTRACT OF CONSOLIDATED UNAUDITED FINANCIAL

Particulars


FORCE MOTORS LIMITED

Total Income from Operations

Net Profit / (Loss) after Tax

Equity Share Capital

of the previous year)



(11.83)

Basic and Diluted Earnings Per Share (not annualised) (in ₹) **KEY STANDALONE FINANCIAL INFORMATION:**

Other Equity (as shown in the Audited Balance Sheet

Earnings Per Share (Face value of ₹10/- per Share)

		STANDALONE (₹ IN LAKHS)						
Sr. No.	Particulars	Quarter ended 31 Dec. 2022 (Unaudited)	Nine months ended 31 Dec. 2022 (Unaudited)	Quarter ended 31 Dec. 2021 (Unaudited)				
1	Total Income from Operations	1,30,376	3,53,844	77,778				
2	Profit / (Loss) before Tax	(705)	436	(6,128)				
3	Profit / (Loss) after Tax	(454)	289	(3,990)				
4	Total Comprehensive Income (after tax)	(366)	1,133	(3,849)				

The above information has been extracted from the detailed Quarterly Financial Results, which have been reviewed by the Audit Committee, approved by the Board of Directors, subjected to a limited review by the Statutory Auditors and filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the Stock Exchange website at www.bseindia.com and on the Company's website at www.forcemotors.com.

For and on behalf of the Board of Directors

1,73,469

(9.83)

(32.52)



www.forcemotors.com

Note:

The above is an extract of the detailed format for guarter and nine months ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December, 2022 are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and under the Investor Relations section of our website at http://www.finolex.com.

By Order of the Board

(Rs. in Crore)

Nine Months

Ended

31-Dec-22

Unaudited

3,332.71

421.69

329.28

345.41

30.59

21.53

21.53

Deepak K. Chhabria Executive Chairman DIN:01403799

Place: Pune Date: 9th February, 2023

Paul Merchants Ltd. (An ISO 9001:2015 Certified Co.) (CIN: L74900DL1984PLC018679) CORP. OFF.: SCO 829-830, Sector 22A, Chandigarh 160022 Ph.0172-5041786, Fax: 0172-5041709 E-mail: info@paulmerchants.net Website: www.paulmerchants.net REGD. OFF.: DSM 335, 336, 337, 3rd Floor, DLF Tower, 15, Shivaji Marg, Najafgarh Road, New Delhi-110015. Ph: 011-47529460

EXTRACT OF UNAUDITED STANDALONE AND CONSOLIDATED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND NINE MONTHS ENDED ON 31.12.2022 See Regulation 47(1) (b) of the SEBI (LODR) Regulations, 2015] (Listing Regulations Rs. in Lakhs (Except per share data)

	Particulars	Standalone				Consolidated				
S. No.		Three Months Ended 31.12.2022	Corresponding 3 Months Ended in the previous Year 31.12.2021	Current Year to date 9 months ended 31.12.2022	Previous Year ended 31.03.2022	Three Months Ended 31.12.2022	Corresponding 3 Months Ended in the previous Year 31.12.2021	Current Year to date 9 months ended 31.12.2022	Previous Year ended 31.03.2022	
		Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	Unaudited	Unaudited	Unaudited	Audited	
1	Total Income from operations	1,68,754	1,53,916	5,23,159	5,28,073	1,71,804	1,56,088	5,31,329	5,36,503	
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	966	775	2,657	2,802	1,773	1,479	4,868	5,458	
3	Net Profit for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	966	792	2,657	2,738	1,773	1,496	4,868	5,394	
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	665	597	1,954	2,039	1,225	1,124	3,558	4,017	
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	663	601	1,935	2,035	1,230	1,128	3,558	4,012	
6	Equity Share Capital	102.80	102.80	102.80	102.80	102.80	102.80	102.80	102.80	
7	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Audited Balance Sheet of previous year)	NA	NA	44,286	42,351	NA	NA	50,129	46,586	
8	Earnings Per Share (of Rs. 10 /- each) for continuing and discontinued operations 1. Basic 2. Diluted	64.69 64.69	58.09 58.09	190.10 190.10	198.35 198.35	119.15 119.15	109.37 109.37	346.09 346.09	390.77 390.77	

Note: 1. The above is an extract of the detailed format of Quarterly and nine months Financial Results filed with the stock exchange under Regulation 33 of the SEBI (LODR) regulations, 2015. The full format of the quarterly results are available on the website of BSE Limited http://www.bseindia.com and are also available on the website of the company http://www.paulmerchants.net

2. This Statement of Financial Results have been prepared in accordance with Indian Accounting Standards (Ind As) prescribed under the Companies Act, 2013 and Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind-As) alongwith SEBI circular no. CIR/CFD/FAC/62/2016 dated 05.07.2016.

3. The above Unaudited Standalone and Consolidated Financial Results for the Quarter and nine months ended 31.12.2022 were reviewed and recommended by the Audit Committee in its meeting held on

08.02.2023. The same have been approved and taken on record by the Board of the Directors of the Company in their meeting held on 09.02.2023. 4. There are no Exceptional and/or Extraordinary items adjusted in the Statement of Profit and Loss for the Quarter and Nine months ended 31.12.2022.

Rajneesh Bansal Managing Director DIN 00077230

By order of the Board

PROVIDENT CEDAR PRIVATE LIMITED

Corporate Identification Number: U45309KA2016PTC097552 Registered Office: No.130/2, Ulsoor Road, Bengaluru, Karnataka-560 042 Email: investors@puravankara.com Tel: +91-80-43439999 | Fax: +91-80-2559 9350

Statement of Unaudited Financial Results for the quarter ended December 31, 2022

	CONTROL OF THE PROPERTY OF THE	200 services	1100	(Rs. Lakh
SI. No.	Particulars	Quarter ended 31.12.2022	Corresponding Quarter ended 31.12.2021	Previous Year ended 31.03.2022
		[Unaudited]	Quarter ended	Audited
1	Total Income from Operations			
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax Exceptional and/or Extraordinary items)	(8.33)	0.02	(0.20)
3	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.33)	0.02	(0.20)
4	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	(8.33)	0.02	(0.20)
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(8.33)	0.02	(0.20)
6	Paid up Equity Share Capital	1.00	1.00	1.00
7	Reserves (excluding Revaluation Reserve and Securities Premium a/c)	- 8	134	1
8	Securities Premium Account		21	
9	Net worth	(12.41)	0.13	0.01
10	Paid up Debt Capital / Outstanding Debt	3,683.70	-	
11	Outstanding Redeemable Preference Shares		0.00	-
12	Debt Equity Ratio	(296.75)	5.9	- 3
13	Earnings per equity share of Rs. 100 each (for continuing and discontinued operations)	- 5	7.	
	1 Basic	(0.01)	0.00	(0.00)
	2 Diluted	(0.01)	0.00	(0.00)
14	Capital Redemption Reserve	+5		-
15	Debenture Redemption Reserve	19		
16	Debt Service Coverage Ratio	(0.69)	194	(22.84)
17	Interest Service Coverage Ratio	(0.69)	-	(22.84)

Place: Bengaluru, India

Date: Febraury 09, 2023

The above is an extract of the detailed format of quarterly financial results filed with the Stock Exchanges under Regulation 52 of the LODR Regulations. The full format of the quarterly-financial results is available on the websites of the Bombay Stock Exchange (www.bseindia.com) and of the listed entity 2. For the other line items referred in regulation 52 (4) of the LODR Regulations, pertinent disclosures have been made to the Bombay Slock Exchange and can be

For and on behalf of the Board of Directors of

Provident Cedar Private Limited

Name: Abhishek Nirankar Kapoor Designation: Director

DIN: 03456820

Place: Chandigarh Dated: 09.02.2023

financialexp.epapr.in

Pune

(Re Lakhe)





अंचलीय कार्यालय, ८/३ कर्वे रोड, पुणे ०४ वसुली विभाग, ४३३/बी/२, माधव अपार्टमेंट, दुसरा मजला, जुनी जिल्हा परिषद इमारती जवळ, पुणे ०१. दरध्वनी क्र.:(०२०)२६०६२६६७, २६०६१९५५, २६०६११८४, २६०६११८५

ताबा नोटीस (स्थावर मालमत्तेकरिता) परिशिष्ट ।v [रूल ८(१)]

ज्याअर्थी, खाली सही करणार, सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. चे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्यूरीटायझेशन ॲन्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेट्स ॲन्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरीटी इन्टरेस्ट ॲक्ट, २००२ आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रूल्स, २००२ च्या रुल ८ सह कलम १३ (१२) अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून खाली नमूद केलेले कर्जदार यांना मागणी नोटीस बजावली होती. कर्जदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या रुल ८ सह कलम १३(४) अंतर्गत खाली नमूद केलेल्या तारखांना मालमत्तेचा प्रतिकात्मक ताबा घेतला आहे. विशेषत: कर्जदार तसेच सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. यांना येणे असलेल्या रकमेच्या अधीन राहील.

-000		
स्थावर	मालमत्तेचा	तपशील

		स्थावर मालमत्तेचा तपशील		
अनु. क्र.	कर्जदाराचे नाव	स्थावर मालमत्तेचे वर्णन	मागणी नोटीस व प्रतिकात्मक ताबा घेतल्याची तारीख	येणे रक्कम
٩.	श्री. केसुन इंजीनिअरिंग वर्क्स त्यांचे प्रोप्रायटर- श्री. सरदेसाई किशोर रघुनाथ (कर्जदार) आणि सौ. सरदेसाई विद्या किशोरकुमार (जामिनदार)	११२७ वरील स्ने ह पॅरेडाईज जे सहकारी गृहरचना	२३.९९.२०२२ आणि ०८.०२.२०२३	दि. १७.११.२०२२ रोजी रु. ४०,०५,४४६/- अधिक दि. ०१.११.२०२२ पासुनचे व्याज
₹.	 श्री. कोरटकर सुभाष गणपतराव (कर्जदार) आणि सौ. कोरटकर भाग्यश्री सुभाष (जामिनदार) 	नोंदणी जिल्हा पुणे, उपनिबंधक ता. हवेली यांचे कार्यक्षेत्रातील आणि पुणे महानगरपालिका हद्दीतील मौजे वडगाव बुद्धक, ता. हवेली, जि. पुणे येथील स. नं. २९/१ए/२ मधील जमिनीवरील क्षेत्र ०० हे. १५ आर. वर बांधलेल्या विश्वास अपार्टमेंट सहकारी गृहरचना संस्था मर्यादित इमारतीमधील दुसऱ्या मजल्यावरील फलॅट क्र. ५९. क्षेत्रफळ ७३० चौ. फू. म्हणजेच ६७.८४ चौ. मि. (बिल्ट अप).	१९.११.२०२२ आणि ०८.०२.२०२३	दि. ०२.११.२०२२ रोजी रू. १३,८०,१८८/- अधिक दि. ०१.११.२०२२ पासुनचे व्याज
3.	9 श्री. रजपूत सुमित सुनिल (कर्जदार) आणि २. श्री. रजपूत सुनिल बबन (जामीनदार)	मौजे हिंगणे खूर्द, ता. हवेली जि. पुणे येथील आणि पुणे महानगरपालिका हद्दीतील आणि नोंदणी जिल्हा पुणे, उपनोंदणी जिल्हा ता. हवेली येथील स. नं. १५, हिस्सा नं. २/३/४ या एकूण १,५ आर क्षेत्रफळापैकी ३ आर. क्षेत्रावर बांधलेल्या इंद्रधनु अपार्टमेंट या इमारतीमधील दुसन्या मजल्यावरील फलंट क्र. डी २, क्षेत्रफळ अंदाजे ६०० चौ. फू. म्हणजे ५५.७४ चौ. मि. बिल्ट अप. सदर फलंट पुणे महानगर पालिकेने दिलेल्या क्र. ०००८९१६ दिनांक ०५.११.२००३ व पत्र क्र. २/३५७० दिनांक ०२.०३.२०२१ अन्वये नियमित केला असून नियमित केल्याचे वरील संदर्भाचे प्रमाणपत्रही दिलेले आहे.)	०२.११.२०२२ आणि ०८.०२.२०२३	दि. १८.१०.२०२२ रोजी रु. २२,९५,३३८/- अधिक दि. ०१.१०.२०२२ पासुनचे व्याज
8.		पुणे महानगरपालिका हद्दीतील आणि नोंदणी जिल्हा पुणे, उप नोंदणी निबंधक हवेली यांचे कार्यक्षेत्रातील मौजे विववेवाडी, ता. हवेली, जि. पुणे येथील स. नं. ६४२, हिस्सा नं. ११, वरील श्री सरस्वती (धर्मवीर पार्क ए-४) को ऑपरेटीव्ह हाऊसिंग सोसायटी लि., बिल्डिंग नं. ए ४ मधील पहिल्या मजल्यावरील	११.११.२०२२ आणि ०८.०२.२०२३	दि. ०२.११.२०२२ रोजी रू. ३९,३०,८८९/- अधिक दि. ०१.११.२०२२ पासुनचे व्याज

र्वेक ऑफ महाराष्ट्र Bank of Maharashtra

दिनांक : १०.०२.२०२३

स्थळ : पुणे

कॉर्पोरेट वित्त शाखा : 'यशोमंगल' ११८३-ए, पहिला मजला, एफ. सी. रोड, शिवाजीनगर, पुणे-५. फोन : ०२०-२५५७३३७९/८०/८२/७१ इंमेलः bom941@mahabank.co.in, brmgr941@mahabank.co.in

अधिकृत अधिकारी

सारस्वत को-ऑप बँक लि.

ताबा नोटीस [अपेंडिक्स-IV ॲक्ट रुल ८(१) अंतर्गत]

फ्लॅट क्र. ६-ए. क्षेत्रफळ ५३५ चौ. फू. म्हणजेच

(मजकुरात संदिग्धता असल्यास इंग्रजी मजकुर ग्राह्म मानावा)

४९.७२ चौ. मि. (बिल्टअप क्षेत्र.)

ज्याअर्थी खाली सही करणार बँक ऑफ महाराष्ट्रचे अधिकृत अधिकारी यांनी दि सिक्यूरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनॅन्शिअल ॲसेटस् ॲण्ड एन्फोर्समेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट २००२ (२००२ चा ५४) च्या सेक्शन १३(१२) आणि सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रूल ३ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून कर्जदार १) मे. शलाका इन्फ्रा-टेक (आय) प्रा. लि. (कर्जदार), २२, शलाका हाऊस, गणेश खिंड रोड, पूणे - ४९१०१६. नोंदणीकृत कार्यालय पत्ता: प्लॉट नं. २२, श्री गजानन हाऊसिंग सोसायटी, गणेश खिंड रोड, शिवाजीनगर, पूणे ४१९०१६, आणि जामीनदार १) श्री. रविंद्र मिश्रीलाल लुणावत (संचालक आणि जामीनदार) श्रीमती खाती खंद लुणावत (संचालक आणि जामीनदार), दोघे १) व २): ए-८०३, १० कस्तुरकुंज, आयसीएस कॉलनी, भोसले नगर, पुणे विद्यापीठ जवळ, शिवाजी नगर, पुणे- ४११००७, ३) श्री. अशोक जैन (जामीनदार), ४) श्रीमती करुणा अशोक जैन (जामीनदार), दोघे ३) व ४): फ्लॅट नं. डी-३५, सिल्व्हन रिट्रीट, रेंज हिल रोड, भोसले नगर, पुणे - ४९१००५, ५)श्री. सुनिल पोपटलाल नहार (जामीनदार), ६) श्रीमती सपना सुनिल नहार (जामीनदार), दोघे ५) व ६): फलॅट नं. डी १६०२, टॉवर नं. ४, कॅसल रॉयल टॉवर्स, जोशी गेटजवळ, पुणे विद्यापीठ जवळ, बोपोडी, रेंज हिल्स, पुणे - ४१९०२०, ७) श्री. विनोद डी. संचेती (जामीनदार), ८) श्रीमती स्मिता व्ही. संचेती (जामीनदार), दोघे ७) व ८): ५५७/ए/१, रामराज, सॅलिसबरी पार्क, गुलटेकडी, पूणे ४११०३७ यांना दि. १३/१०/२०२२ रोजी मागणी नोटीस बजावली होती की, त्यांनी सदर नोटीसीत नमूद केलेली बँकेला येणे असलेली रक्कम रू. १३०,७५,२५,२२५.४५/-(रु. एकशे तीस कोटी पंच्यात्तर लाख पंचवीस हजार दोनशे पंचवीस आणि पैसे पंचेचाळीस फक्त) अधिक त्यावरील लागू होणारे व्याज, दंडात्मक व्याज, किंमत, आकार आणि खर्च अशी सर्व रक्कम सदर नोटीस मिळालेल्या तारखेपासून ६० दिवसांच्या आत परत करावी. कर्जदार तसेच जामीनदार सदर रक्कम परत करण्यास असमर्थ ठरल्याने, विशेषतः कर्जदार आणि सर्वसाधारण जनता यांना नोटीस देण्यात येते की, खाली सही करणार यांनी सदर कायद्याच्या सब सेक्शन ४ सेक्शन १३ व सिक्युरिटी इंटरेस्ट (एन्फोर्समेंट) रुल्स २००२ च्या रुल ८ अंतर्गत प्राप्त अधिकारांचा वापर करून, खाली नमूद केलेल्या मालमत्तांचा दि. ०८/०२/२०२३ **रोजी ताबा घेतला आहे**. विशेषतः कर्जदार तसेच जामीनदार व सर्वसाधारण जनता यांना सावध करण्यात येते की, त्यांनी सदर मालमत्तेसंदर्भात कोणताही व्यवहार करू नये. असा व्यवहार केल्यास तो बँक ऑफ महाराष्ट्र आणि स्टेट बँक ऑफ इंडिया यांना वर नमूद केलेली येणे असलेली रक्कम रु. १३०,७५,२५,२२५.४५/- (रु. एकशे तीस कोटी पंच्यात्तर लाख पंचवीस हजार दोनशे पंचवीस आणि पैसे पंचेचाळीस फक्त) अधिक त्यावरील लागू होणारे व्याज, दंडात्मक व्याज, किंमत, आकार आणि खर्च अशा सर्व रक्कमेच्या अधीन राहील.

स्रक्षित आस्ति सोडविण्यासाठी संलग्न उपलब्ध वेळेमध्ये कर्जदाराचे लक्ष सदर कायद्याच्या सेक्शन १३(८) अंतर्गत तरतुर्दीकडे वेधून

सदर नोटीस ही प्रादेशिक भाषेमध्ये सुद्धा प्रसिद्ध करण्यात येते. कोणत्याही प्रकारच्या स्पष्टीकरणासाठी मूळ इंग्रजी नोटीस ग्राह्य धरली जाईल. मालमतेचा तपशील पुढीलप्रमाणे

१) शिवाजीनगर, पुणे

संचालक आणि जामीनदार यांच्याद्वारे गहाणतारण : श्री, रविंद्र एम, लुणावत आणि

जामीनदार: श्री. अशोक एम. जैन आणि सौ. करुणा ए. जैन, फ्लॅट नं. ३५ चा सर्वसामाईक भाग, ४ था मजला, बी विंग, सिलव्हन रिट्रीट, बांधकाम क्षेत्रफळ १४३.०७ चौ. मी., जोडून असलेल्या टेरेसचे क्षेत्रफळ १८.२१ चौ. मी. आणि पार्किंगचे क्षेत्रफळ १० चौ. मी. च्या वापराच्या विशेष हक्कासहीत, स. नं. २०९/१बी/१ आणि २०९/१बी/२, (२०९/१ए/१) वर बांधण्यात आलेली, मोसलेनगर, शिवाजीनगर, पुणे – ४११००७, रेव्हेन्यू, गाव भांर्बुडा, तालुका हवेली, जिल्हा पुणे आणि पीएमसीच्या म्युनिसिपल क्षेत्रांतर्गत, श्री. रविंद्र एम. लुणावत, श्री. अशोक एम. जैन आणि सौ. करुणा ए. जैन यांच्या मालकीचा.

२) शिवाजीनगर, पुणे गहाणदार : संचालक आणि जामीनदार : श्री. रविंद्र एम. लुणावत आणि सौ. स्वाती आर लुणावत, फ्लॅट नं. ८ चा सर्वसामाईक भाग, २ रा मजला, पार्थ हेरीटेज, सीटीएस नं. १०९८, सब प्लॉट नं. ११/बी, एफ. पी. नं. ८८०, टीपीएस ।, मॉडेल कॉलनी, शिवाजीनगर, पुणे, ३ बीएचके फ्लॅट चे बांधकाम क्षेत्रफळ ११७.७० चौ. मी. आणि ४८ चौ. फू. लगतच्या टेरेसवरील टेरेसचे क्षेत्रफळ १०६५ चौ. फू. आणि कव्हर्ड पार्किंगचे क्षेत्रफळ १३.९३ चौ. मी., रेव्हेन्यू, गाव भार्बुडा, तालुका हवेली, जिल्हा पूणे आणि पीएमसीच्या म्युनिसिपल क्षेत्रांतर्गत, श्री. रविंद्र एम. लुणावर आणि सौ. स्वाती आर. लुणावत यांच्या मालकीचा.

 शिवाजीनगर, जिल्हा पुणे येथे. गहाणदार : संचालक आणि जामीनदार : श्री. रविंद्र एम. लुणावत, फ्लॅट नं. १३ चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ६९.२६७ चौ. मी. (चटई क्षेत्रफळ) किंवा विक्रीयोग्य बांधकाम क्षेत्रफळ सुमारे ८६.५८४ चौ. मी., जोडून असलेल्या टेरेसचे क्षेत्रफळ ७.२४६ चौ. मी. कव्हर्ड पार्किंगचे क्षेत्रफळ ९.२९ चौ. मी. सहीत, ३ रा मजला, कमला रिजेन्सी, पेट्रोल पंपासमोर, एफसी रोड, पुणे ४११०१६, एफपी नं. ५०४, सीटीएस नं. ११२८, रेव्हेन्यू, गाव शिवाजीनगर (भांबुंडा), तालुका हवेली, जिल्हा पूणे येथे स्थित आणि पीएमसीच्या म्युनिसिपल क्षेत्रांतर्गत, श्री. रविंद्र एम लुणावर यांच्या मालकीचा.

गांव भूगांव, जिल्हा पुणे येथे

संचालक आणि जामीनदार: सौ. स्वाती आर. लुणावत द्वारा गहाण तारण: फार्म हाऊसचा सर्वसामाईक भाग, मंजूर नकाशामधील प्लॉट नं, ४७-सी, ४ सिजन्स बेटर लिव्हींग ॲण्ड मेन्टेनन्स को-ऑप सोसायटी लि., स. नं, २७७/११, ४०७, ४०८, ४१२ (भाग), ४३४/१ ते ९, ४३५/१ ते ११, ऑफ पौड रोड, हॉटेल दौलतच्या शेजारील गुन्नी, गाव भगांव, तालका मुळशी, जिल्हा पुणे, क्षेत्रफळ ६००० चौ. मी., सौ. स्वाती आर. लुणावत यांच्या मालकीचे. सदर जमीनीच्या चतुःसीमा : उत्तरेस : सर्व्हे नं. ४२७ आणि सर्व्हे नं. ४०९, दक्षिणेस : लेआऊट रस्ता आणि फार्म हाऊस प्लॉट नं. ४९, पूर्वेस : फार्म हाऊस प्लॉट नं. ४७ बी आणि प्लॉट नं. ४७ भाग, पश्चिमेस : फार्म हाऊस प्लॉट नं. ४८

गांव भूगांव, जिल्हा पुणे येथे

जामीनदार: श्री. सुनिल पोपटलाल नहार आणि सौ. सपना सुनिल नहार द्वारा गहाण: फ्री होल्ड प्लॉट नं. ४७ बी चा सर्वसामाईक भाग, क्षेत्रफळ ६० आर्स म्हणजेच ६००० चौ. मी., मंजूर नकाशानुसार एकत्रित करण्यात आलेली जमीन सर्व्हे नं. २७७/११, ४०७, ४०८, ४१२ (भाग), ४३४/१ ते ९, ४३५/१ ते ११, गाव भूंगाव, तालुका मुळशी, जिल्हा पुणे येथे, क्षेत्रफळ ६००० चौ. मी., श्री. सुनिल पोपटलाल नहार आणि सौ. सपना सुनिल नहार यांच्या मालकीचा आणि सदर जमीनीच्या चतुःसीमा : उत्तरेस : स. नं / ४२७ आणि स. नं. ४२९, दक्षिणेस : लेआऊट रस्ता आणि फार्म हाऊस प्लॉट नं. ४९, पूर्वेस : फार्म हाऊस प्लॉट नं. ४७४ आणि प्लॉट बीआय ४७ चा भाग, पश्चिमेस: फार्म हाऊस प्लॉट नं. ४७सी आणि स. नं. ४२९

सहाय्यक महाप्रबंधक आणि अधिकृत अधिकारी, बँक ऑफ महाराष्ट्र दिनांक : ०८/०२/२०२३, स्थळ : पुणे



Registered Office: 26-27, Mumbai-Pune Road,

Pimpri, Pune 411 018 (India)

Tel: (91) (20) 27506200 | Fax: (91) (20) 27472239 Website: http://www.finolex.com | Email: sales@finolex.com

CIN: L31300MH1967PLC016531

Statement of Standalone & Consolidated Financial results of Finolex Cables Limited for the quarter and nine months ended 31st December,2022 Prepared in compliance with the Indian Accounting Standards (Ind AS)

(Rs. in Crore)

	Particulars	Standalone			Consolidated			
		Quarter Ended		Nine Months Ended	Quarter Ended		Nine Months Ended	
		31-Dec-22	31-Dec-21 Unaudited	31-Dec-22 Unaudited	31-Dec-22	31-Dec-21 Unaudited	31-Dec-22 Unaudited	
		Unaudited			Unaudited			
1.	Total Income from Operations	1,183.29	991.54	3,413.10	1,183.29	991.54	3,332.71	
2.	Net Profit Before Tax	162.94	117.15	472.50	188.87	179.36	421.69	
3.	Net Profit After Tax	134.87	95.20	367.16	154.31	143.00	329.28	
4.	Total Comprehensive Income	138.28	84.51	383.63	157.61	132.13	345.41	
5.	Paid up Equity Share Capital (Face Value Rs. 2/- each)	30.59	30.59	30.59	30.59	30.59	30.59	
6.	Earnings per Share (of Rs. 2/- each) (Not Annualised)							
	(a) Basic (in Rs.) / Share (Not Annualised for quarters)	8.82	6.23	24.01	10.09	9.35	21.53	
	(b) Diluted (in Rs.) / Share (Not Annualised for quarters)	8.82	6.23	24.01	10.09	9.35	21.53	

Note:

The above is an extract of the detailed format for quarter and nine months ended financial results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations & Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone & Consolidated financial results for the quarter and nine months ended 31 December, 2022 are available on the Stock Exchange websites www.nseindia.com and www.bseindia.com and under the Investor Relations section of our website at http://www.finolex.com. By Order of the Board

Place: Pune Date: 9" February, 2023 Deepak K. Chhabria **Executive Chairman** DIN:01403799

Sudarshan Chemical Industries Limited

Registered Office & Global Head Office: 162 Wellesley Road, Pune 411 001

Tel.: +91 20 68281200 Fax: +91 20 26058222 Email: investorrelations@sudarshan.com Website: www.sudarshan.com CIN: L24119PN1951PLC008409

STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER & NINE MONTHS ENDED 31ST DECEMBER, 2022

		Standalone						
Sr.	Particulars	Quarter Ended		Nine Mon	Year Ended			
No.	raidediais	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)		
1	Total income from operations	46,526.9	53,997.1	1,43,458.7	1,41,113.3	1,91,891.1		
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	6.5	4,193.7	1,010.4	9,498.0	13,745.8		
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	6.5	4,193.7	1,010.4	9,498.0	13,745.8		
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	135.6	3,125.3	871.4	7,078.6	10,037.6		
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(517.3)	3,307.5	(918.6)	6,967.8	10,224.7		
6	Paid-up equity share capital (Face Value Rs. 2/- per share)	1,384.5	1,384.5	1,384.5	1,384.5	1,384.5		
7	Reserve excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	=	5	-	81,840.7		
8	Earnings per share (of Rs. 2/- each) Basic Diluted	0.2 0.2	4.5 4.5	1.3 1.3	10.2 10.2	14.5 14.5		
9	Net Worth	78,939.7	79,960.2	78,939.7	79,960.2	83,225.2		
10	Debt-Equity Ratio (times)	1.16	0.92	1.16	0.92	0.91		
11	Debenture Redemption Reserve	1.7		-		88		
12	Debt Service Coverage Ratio for the period (times)	0.81	1.14	0.80	1.32	1.29		
13	Interest Service Coverage Ratio for the period (times)	3.43	11.35	3.97	9.60	9.94		
14	Outstanding Unsecured Redeemable Non-Convertible Debentures	9,900.0	-	9,900.0		12		
		4.	Not ann	nualised		(A		

Sr. No.	Particulars	Consolidated				
		Quarter Ended		Nine Months Ended		Year Ended
		31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.12.2022 (Unaudited)	31.12.2021 (Unaudited)	31.03.2022 (Audited)
1	Total income from operations	52,801.5	60,175.9	1,61,055.1	1,57,365.3	2,20,080.6
2	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	69.9	4,876.2	1,909.4	11,358.8	17,112.2
3	Net Profit / (Loss) for the period before Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	69.9	4,876.2	1,909.4	11,358.8	17,112.2
4	Net Profit / (Loss) for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary items)	58.4	3,638.1	1,219.9	8,530.4	12,996.6
5	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit / (Loss) for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	(192.9)	3,738.9	79.5	8,324.5	13,012.2
6	Paid-up equity share capital (Face Value Rs. 2/- per share)	1,384.5	1,384.5	1,384.5	1,384.5	1,384.5
7	Reserve excluding Revaluation Reserves as shown in the Audited Balance Sheet of the previous year	-	-	¥	-	81,934.4
8	Earnings per share (of Rs. 2/- each) Basic Diluted	0.1 0.1	5.3 5.2	1.8 1.8	12.3 12.3	18.8 18.7
9	Net Worth	80,031.5	78,623.2	80,031.5	78,623.2	83,318.9
10	Debt-Equity Ratio (times)	1.25	1.01	1.25	1.01	0.98
11	Debenture Redemption Reserve	-				- E
12	Debt Service Coverage Ratio for the period (times)	1.08	1.25	0.90	1.46	1.46
13	Interest Service Coverage Ratio for the period (times)	3.34	11.61	4.10	10.01	10.58
14	Outstanding Unsecured Redeemable Non-Convertible Debentures	9,900.0	*	9,900.0		37
NO	NOTES:		Not annualised			
	TOTES.					

- 1. The above unaudited Financial Results were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held on 9" February, 2023. These unaudited Financial Results have been prepared in accordance with the Indian Accounting Standards ("Ind-AS") as specified under Section 133 of the Companies Act, 2013 read with rule 3 of the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (as amended from time to time) and the
- provisions of the Companies Act, 2013. The statutory auditors have performed a Limited Review of the Financial Results of the Company. 2. The unaudited Consolidated Financial Results include the Financial Results of the wholly owned subsidiaries viz. RIECO Industries Limited (India), Sudarshan Europe B.V. (The Netherlands) ("SEBV"), Sudarshan (Shanghai) Trading Company Limited (China); Sudarshan Japan Limited (Japan); and the step-down subsidiaries viz. Sudarshan North America Inc. (U.S.A.), and Sudarshan Mexico S de R.L.de CV (Mexico) held through SEBV. The financial year ends on 31"March for all group companies.
- 3. On 18" July 2022, the Company issued and allotted 990 (Nine Hundred and Ninety only) 8.45% unsecured rated listed taxable redeemable Non-convertible Debentures (NCDs) amounting to Rs. 9,900.0 lakhs (Face value of Rs. 10.0 lakhs each) repayable at the end of 3 years from the date of allotment, on private placement basis. The said NCDs were listed on the Wholesale Debt Market Segment of BSE Ltd.
- 4. The above is an extract of the detailed format of Quarterly / Annual Financial Results as required under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The aforesaid unaudited Financial Results will be uploaded on the Company's website www.sudarshan.com and will also be available on the websites of BSE Limited www.bseindia.com and The National Stock Exchange of India Limited www.nseindia.com for the benefit of shareholders and investors.

For and on behalf of the Board of Directors

R.B.RATHI Managing Director

Place: Pune Date: 9th February, 2023







Canaalidatad